

मर्बीगत

गेल्या दोन तीन दशकात आदिवासी साहित्य प्रवाहाने स्वतःचे वेगळे असे तिर्माण केलेले स्थान पाहून आंबंद वाटतो आहे. आज आपल्या देशात दहा कोटी आदिवासी बांधव आहेत. त्यापैकीच मी सुदृढा एक भिल जमातीतील केवळ शबरी, एकलव्य, हया एवढ्याच व्यक्तिरिखा जगास्तमोर आल्या आहेत. मात्र भिल जमाती मध्ये अस्त्रांची त्यांची विशिष्ट संस्कृती, बोलीभाषा, साहित्य, बृत्यप्रकार वै. अजूतही अरण्यातच डडलेले हे वैभव आहे. जे मला वारंवार साद घालत असते.

नंदुरबार जिल्ह्यातील भिल आदिवासी स्त्रियांनी जतन केलेले हे मौखिक साहित्य मी संकलित कर्ण त्यांच्या लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास अभ्यास केलेला आहे. त्या लोकगीतांचा मराठीतून अनुवाद कर्ण भिल संस्कृती, इतिहास, प्रथा, बोलीभाषा, परंपरा, घालिरीती, त्यातून व्यक्त छोणारी अनेक सामाजिक मूल्ये, समाजजीवन, त्यांचे आविष्य यांचा वेद घेतलेला आहे.

भिल संस्कृती, भाषा समाजशास्त्रीय अभ्यासकाना हा प्रबंध निश्चितच नवी दिशा देतू शकेल. असा विश्वास मी व्यक्त करते आहे.

संशोधक विद्यार्थीनी

श्रीम. वणवी ए.के.